

महाराष्ट्र विधानपरिषद

पत्रक भाग दोन

गुरुवार, दिनांक 19 नोव्हेंबर, 2015/ कार्तिक 28,1937 (शके)

142. लक्षवेधी सूचना स्वीकारण्याबाबत सर्व सन्माननीय सदस्यांना कळविण्यात येते की :-

- (1) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सोमवार, दिनांक 07 डिसेंबर, 2015 पासून विधानभवन, नागपूर येथे सुरु होणाऱ्या सन 2015 च्या तृतीय (हिवाळी) अधिवेशनासाठी दयावयाच्या लक्षवेधी सूचना ONLINE पध्दतीने दिनांक 1 डिसेंबर, 2015 रोजी पासून सकाळी 11.00 वा. पासून सायंकाळी 05.00 वाजेपर्यन्त तसेच OFFLINE व्दारे प्राप्त होणाऱ्या लक्षवेधी सूचना सकाळी 11.00 वा. ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यन्त आवक कक्षात स्वीकारण्यात येतील.
- (2) एकाच वेळी काही सदस्यांकडून ONLINE व काही सदस्यांकडून OFFLINE लक्षवेधी सूचना सादर करण्यात आल्या तरी ONLINE लक्षवेधी सूचनांना प्राधान्य देऊन त्यांची संगणक प्रणालीवर नोंदणी झाल्यानंतरच OFFLINE प्राप्त होणाऱ्या लक्षवेधी सूचनांची नोंदणी करण्यात येईल.
- (3) महाराष्ट्र विधानपरिषद नियम 101 अन्वये लक्षवेधी सूचनेचा विषय हा निकडीचा, सार्वजनिक महत्वाचा, स्पष्ट, मुद्देसूद व एकाच विभागाशी संबंधित असणे आवश्यक आहे.
- (4) OFFLINE लक्षवेधी सूचना देताना सदस्यांनी त्या आपल्या लेटरहेडवर 3 प्रतीत सादर कराव्यात.
- (5) OFFLINE लक्षवेधी सूचनेवर एका पेक्षा जास्त सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असतील तर कृपया स्वाक्षरीच्या खाली सदस्यांनी आपले नाव व नावांचा क्रम स्पष्टपणे नमूद करावा.
- (6) OFFLINE लक्षवेधी सूचना ह्या सदस्य किंवा सदस्यांचे अधिकृत स्वीय सहायक अथवा संबंधित विधिमंडळ पक्ष कार्यालयातील अधिकृत ओळखपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांकडून स्वीकारण्यात येतील. अन्य खाजगी व्यक्तीमार्फत सदस्यांनी पाठविलेल्या सूचना तसेच, सन्माननीय सदस्यांच्या लेटरहेड व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपातील लक्षवेधी सूचना स्वीकारण्यात येणार नाहीत व विचारात देखील घेतल्या जाणार नाहीत याची कृपया सर्व सन्माननीय सदस्यांनी नोंद घेऊन आवश्यक सहकार्य करावे.

- (7) **OFFLINE** लक्षवेधी सूचना सादर करण्याच्या पहिल्या दिवशी सूचना देण्याच्या विहित वेळेवर, विधान भवन, नागपूर येथे येणारे सन्माननीय सदस्य, तसेच त्यांचे स्वीय सहायक हे ज्या क्रमाने विधान भवन इमारतीच्या मुख्य प्रवेशव्दारापाशी हजर होतील, त्याच क्रमाने त्यांनी तेथे नियुक्त असलेल्या या सचिवालयाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून टोकन क्रमांक घ्यावेत व हे टोकन क्रमांक त्यांनी त्यांच्या सादर करावयाच्या लक्षवेधी सूचनांसमवेत या सचिवालयाच्या आवक-टपाल कक्षातील कर्मचाऱ्याकडे सादर करावेत.
- (8) अधिवेशन संस्थगित होण्यापूर्वीचे कार्यालयीन कामकाजाचे पूर्ण 3 दिवस अगोदरचा दिवस हा **ONLINE** व **OFFLINE** या सूचना स्विकारण्यासाठी अंतिम दिवस असेल.

विधान भवन,
मुंबई.

दिनांक : 19 नोव्हेंबर, 2015

डॉ.अनंत कळसे,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

प्रती :-

- (1) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सर्व सदस्य.
- (2) मा.सभापती व मा.उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव/खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी.
- (3) मा.विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी.
- (4) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी.
- (5) मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.
- (6) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व पक्ष कार्यालय.
- (7) मालमत्ता व्यवस्थापक, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.
- (8) संगणक कक्ष (website)